

## **GEECEE VENTURES LIMITED**

209 - 210, Arcadia Building, 2nd Floor, 195, Nariman Point, Mumbai - 400 021. India Phone: 91-22-4019 8600 • Fax: 91-22-4019 8650 • CIN-L24249MH1984PLC032170 E-mail: gcvl@gcvl.in • Website: www.geeceeventures.com

14th February, 2023

To

The Listing and Compliance Bombay Stock Exchange Ltd. Phiroze Jeejeebhoy Towers

**Dalal Street** 

Mumbai - 400 001

Fax No. 91-22-22722039/41/61

Email: corp.relations@bseindia.com

BSE - Scrip Code: 532764

To

The Listing Department

The National Stock Exchange of India Ltd

"Exchange Plaza"

Bandra Kurla Complex,

Bandra (E), Mumbai - 400 051 Fax No. 91-22-26598237/38

cmlist@nse.co.in cmtrade@nse.co.in

**NSE: GEECEE** 

Dear Sir/Madam,

#### Sub: Newspaper cuttings - Postal ballot notice and E-voting facility to the Members

In continuation of our letter dated 13<sup>th</sup> February, 2023 with subject **Postal Ballot Notice**, please find enclosed herewith the newspaper cuttings of notice of postal ballot and e-voting facility provided to the Members in compliance to the provisions of Section 110 of the Companies Act, 2013 read with Rule 22 of Companies (Management and Administration) Rules, 2014, published today i.e. on Tuesday, 14<sup>th</sup> February, 2023 in "**Business Standard**" in all editions, in English Language and in "**Mumbai Lakshadeep**" in Mumbai edition, in Marathi language.

A print layout copy of the same in enclosed.

Kindly take the same on your records.

Yours faithfully,
For **GeeCee Ventures Limited** 

.....

Dipyanti Jaiswar Company Secretary Membership No. A41024

Encl: As above

WINDOW GLASS LIMITED

Registered Office: E-2/3, Gillander House, 8 Netaji Subhas Road, Kolkata 700001 CIN: L26109WB1960PLC024873

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2022

Rs. in Lakhs excep   Quarter						
1	Total Income from operations	1.61	-4.88	16.63	3.82	
2	Net Profit / (Loss) for the period					
	(before tax, Exceptional items)	-24.99	-37.42	-75.41	-25.36	
3	Net Profit / (Loss) for the period					
	before tax, (after Exceptional					
	items)	-24.99	-37.42	-75.41	-25.36	
4	Net Profit / (Loss) for the period					
	after tax, (after Exceptional items)	-24.43	-37.73	-75.84	-25.25	
5	Total Comprehensive Income					
	for the period (Comprising Profit/					
	Loss) for the period (after tax)					
	and Other Comprehensive					
	Income (after tax)	-24.67	-37.98	-76.57	-25.13	
6	Paid up Equity Share Capital					
	(Face Value Rs.10/- per Equity					
	Share)	69.77	69.77	69.77	69.77	
7	Other Equity excluding					
	Revaluation Reserves as shown					
L	in the Balance Sheet	-	-	-	-	
8	Basic and Diluted Earnings Per					
	Share (of Rs.10/- each)					
	(Not Annualized)					
	Earning per Share					
	- Basic	-3.50	-5.42	-10.88	-3.62	
	- Diluted	-3.50	-5.42	-10.88	-3.62	
A.	The above is an extract of detailed					

- Quarter and Nine Months ended 31st December 2022, filed with the Stock Exchange on 13th February 2023 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Financial Results are available on the Company's website (http://www.windowglass.biz) and has been sent to The Calcutta Stock Exchange Limited.
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 13th February 2023. The Statutor Auditor of the Company have carried out a Limited Review of the above Results.
- The production process of the Company remains suspended since 4th Apr 2001.
- D The Company is engaged in single segment product i.e. Glass & Glass wares as such compliance in terms of Indian accounting Standard 'Operating segments'
- (Ind AS -108) is not applicable. The figures for the corresponding previous periods have been restated regrouped wherever necessary, to make them comparable.

For Window Glass Limited BOARD OF DIRECTORS

P. K. KHERUKA Place : Mumbai DIRECTOR (DIN-00016909) Date: 13.02.2023



#### **BAJAJ HEALTHCARE LIMITED**

-39 B-39A B-39 A/1 Rd No 23 Wagle Ind. Estate Thane West, Thane- 400 604 CIN: L99999MH1993PLC072892
Tel.: 022-6617 7400; Fax: 022-6617 7458

ww.bajajhealth.com; Email Id: invest

EXTRACTS OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/NINE MONTH ENDED 31st DECEMBER, 2022

Sr.	Particulars		Quarter Ended		Nine Mon	Year Ended	
No.		31/12/2022 (Unaudited)	30/09/2022 (Unaudited)	30/09/2021 (Unaudited)	31/12/2022 (Unaudited)	31/12/2021 (Unaudited)	31/03/2022 (Audited)
1.	Total Income from Operations	14,188.50	20,089.37	16,757,49	51,484.75	50,417.62	67,988.98
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items )	1,504.03	2,201.81	2,332.54	5,321.41	7,275.58	8,968.46
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items )	1,504.03	2,201.81	2,332.54	5,321.41	7,275.58	8,968.46
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items )	1,105.45	1,635.87	1,744.53	3,943.20	5,391.39	7,138.59
5.	Total Comprehensive Income	1,105.45	1,635.87	1,744.53	3,943.20	5,391.39	7,145.49
6.	Equity Share Capital	1,379.92	1,379.92	1379.92	1,379.92	1,379.92	1,379.92
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	1	1	1	1	31,468.63
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) – 1. Basic: (per shares Rs.) 2. Diluted: (per shares Rs.)	4.01 4.01	5.93 5.93	6.32 6.32	14.29 14.29	19.54 19.54	25.87 25.87
Note:	•	•					

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their spective meeting held on 13th February, 2023.

The financial results for the quarter and nine months ended 31st December, 2022 have been subjected to limited review by the auditors of the Company.

The figures of the previous period have been regrouped whenever necessary.

The above is an extract of the detailed Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 o the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed Unaudited Financial Results are available on the Stock Exchanges' websites i.e. www.bseindia.com & www.nseindia.com and also available on the Company's website i.e. www.bajajhealth.co

Date: 13/02/2023

**Chairman & Managing Directo** 

#### **INDIAN TERRAIN FASHIONS LIMITED**

Extract of Unaudited Standalone Financial Results for

the Quarter and Nine month ended 31st December 2022

Regd. Office: No. 208, Velachery Tambaram Road, Narayanapuram, Pallikaranai, Chennai – 600 100. E-mail: response.itfl@indianterrain.com; Website: www.indianterrain.com Tel: +91-44-4227 9100, CIN: L18101TN2009PLC073017

ı	the Quarter and Nine month ended 31 Decemb	Jei 2022	٧.	10 0.0.00,
SI.		Quarter Ended	Nine months Ended	Quarter Ended
No.		31-Dec-22	31-Dec-22	31-Dec-21
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Total income from operations	121.86	374.87	102.97
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2.52	13.62	2.29
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2.52	13.62	2.29
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2.20	13.19	1.48
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2.22	13.24	1.57
6	Equity Share Capital (Face Value of Rs.2/- each)	8.86	8.86	8.22
7	Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-
8	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations)			
	- Basic: (In Rs.)	0.50	2.98	0.36
	- Diluted: (In Rs.)	0.50	2.98	0.36

1. The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the same are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity, (www.bseindia.com, www.nseindia.com & www.indianterrain.com) ve unaudited results for the quarter and nine months ended 31st December 2022 have been reviewed by the Audit Committee and approve

by the Board of Directors at its meeting held on 13th Febrauary 2023. These results have been subjected to limited review by the statutory auditors of the These unaudited financial results have been prepared in accordance with the recongnition and measurement principals laid down under Indian

Accounting Standard (Ind AS) - 34" Interim Financial Reporting" as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevent rules

issued thereunder. The Company operates exclusively in the segment of apparel and accessories. Consequently there is no requirement of disclosure in the context or Indian Accounting Standards - 108 (Ind AS 108) "Operating Segments".

For and on behalf of Board of Directors

Charath Ram Narsimhar

(Rs. In Crores

Date: 13th February 2023 Place : Chennai

Managing Director & CEO DIN: 06497859

## MPL

### **MAITHON POWER LIMITED**

(Contracts Department) Maithon Power Ltd, Village: Dambhui, PO Barbindia, PIN-828205, District-Dhanbad

**NOTICE INVITING EXPRESSION OF INTEREST** The Maithon Power Limited invites expression of interest from eligible vendors for th

#### FLEET MANAGEMENT SERVICES AT MPL

For details of pre-qualification requirements, bid security, purchasing of tende document etc., please visit Tender section of our websit (URL: https://www.tatapower.com/tender/tenderlist.aspx).

Eligible vendors willing to participate may submit their expression of interest along with the tender fee for issue of bid document latest by 21st February. 2023.

#### **DHANI LOANS AND SERVICES LIMITED**

(Formerly Indiabulls Consumer Finance Limited and IVL Finance Limited) Regd off: 1/1, First Floor, East Patel Nagar, New Delhi - 110 008

#### EXPRESSION OF INTEREST (EOI) FOR STRESSED FINANCIAL ASSETS

Dhani Loans and Services Limited, a non-banking financial company, invites Expression of Interest (EOI) alongwith non-disclosure agreement for sale of its non-performing accounts. The data room will be open from February 16, 2023 to March 03 2023. The data room can be accessed at 4th Floor. Tower 1. One International Center, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013 Maharashtra. For detailed terms and conditions of sale, you may contact us on: smuzumdar@dhani.com

Mumbai, February 14, 2023



### SPML INFRA LIMITED

CIN - L40106DL1981PLC012228

Registered Office: F-27/2, Okhla Industrial Area, Phase-II, New Delhi- 110020 Website: www.spml.co.in, email-id: cs@spml.co.in

STANDALONE						CONSOLIDATED						
Quarter ended		ended Nine Months Year ended ended			Particulars		r ended		Nine M end	Year ended		
31.12.2022	30.09.2022	31.12.2021	31.12.2022	31.12.2021	31.03.2022		31.12.2022	30.09.2022	31.12.2021	31.12.2022	31.12.2021	31.03.2022
(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
15247.06	13498.82	24859.08	41,513.83	62510.74	85309.69	1 Total income from operations	15327.69	13723.42	27601.22	41964.16	71003.23	95117.28
(517.55)	(500.24)	355.26	(887.95)	255.00	886.03	2 Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(392.47)	(861.47)	337.32	(1,190.12)	315.29	(192.98)
(517.55)	(500.24)	355.26	(887.95)	255.00	886.03	${\bf 3}$ Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary item	(392.47)	(861.47)	337.32	(1,190.12)	315.29	(192.98)
(517.55)	(500.24)	250.89	(940.24)	630.82	998.06	4 Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(518.04)	(860.92)	232.26	(1,316.89)	691.81	(80.63)
(507.33)	(510.82)	239.88	(928.01)	614.66	976.87	5 Total Comprehensive Income for the period	(551.35)	(820.26)	97.81	(1,366.89)	614.90	10.99
994.90	994.90	819.45	994.90	819.45	874.95	6 Equity Share Capital	994.90	994.90	819.45	994.90	819.45	874.95
						7 Earnings Per Share (of Rs.2/- each) in Rs.						
(1.09)	(1.01)	0.68	(1.98)	1.72	2.72	Basic & Diluted	(1.18)	(1.64)	0.30	(2.80)	1.72	0.09

Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Nine months ended 31st December, 2022

# The Company does not have any Exceptional and Extraordinary items to report in above periods

. The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the 3rd quarter and nine months ended 31st December, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the 3rd quarter and nine months ended 31st December, 2022 are available on the websites of the Stock Exchange(s) i.e NSE at www.nseindia.com and BSE at www.bseindia.com and the Company's website www.spml.co.in

. The Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the 3rd quarter and nine months ended 31st December, 2022 was approved by the Audit Committee and the Board of Directors of the Company in their respective meetings held on 13th February, 2023

For SPML Infra Ltd. Subhash Chand Sethi Chairman DIN:00464390

Dated: 13th February, 2023 Place:Kolkata



# SUPRAJIT ENGINEERING LIMITED Regd Office: No 100 & 101, Bommasandra Industrial Area, Anekal Taluk, Bengaluru-560 099.

Website - www.suprajit.com, email - info@suprajit.com CIN - L29199KA1985PLC006934

Statement of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and nine months ended December 31, 2022. ( Rs. In Millions)

	STANDALONE					CONSOLIDATED						
Particulars	Fort	For the Quarter ended		Nine Mon	Nine Month ended Year end		For the Quarter ended			Nine Month ended		Year end
	31.12.2022	30.09.2022	31.12.2021	31.12.2022	31.12.2021	31.03.2022	31.12.2022	30.09.2022	31.12.2021	31.12.2022	31.12.2021	31.03.2022
	Unaudited	Unudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1 Total Income from operations	3,683.44	3,865.64	3,512.05	10,915.33	9,150.57	12,712.84	6,920.99	7,160.63	4,792.74	20,533.46	13,345.60	18,404.77
2 Net profit / (Loss) for the period (before tax, exceptional												
and / or extraordinary items # )	710.64	720.24	504.52	1,976.09	1,552.42	2,062.43	509.84	688.22	446.82	1,621.49	1,585.22	2,235.17
3 Net profit / (Loss) for the period before tax (after	710.64	720.24	504.52	1,976.09	1,139.13	1,649,14	509.84	688.22	446.82	1,621.49	1,701.68	2,351.63
exceptional and / or extraordinary items # )	7 10.04	720.24	004.02	1,570.00	1,100.10	1,043.14	000.04	000.22	440.02	1,021.40	1,701.00	2,001.00
4   Net profit / (Loss) for the period after tax (after tax,	545.04	530.14	378.48	1,482.27	740.19	1,124.19	380.38	457.46	317.24	1,111.00	1,244.41	1,730.77
exceptional and / or extraordinary items # )												
5 Total comprehensive income for the period [Comprising	545.20	520.21	377.90	1,471.74	730.62	1,121.13	557.18	379.45	313.58	1,147.83	1,245.96	1,772.93
profit / Loss for the period (after tax) and other												
comprehensive income (after tax)]												
6   Equity share capital (face value of Re.1/- each per share)	138.39	138.39	138.39	138.39	138.39	138.39	138.39	138.39	138.39	138.39	138.39	138.39
7   Earning per share ( of Re.1 each) (for continuing and												
discontinued operations) Basic	3.94	3.83	2.73	10.71	5.34	8.11	2.75	3.31	2.29	8.03	8.98	12.49
8 Earning per share ( of Re.1 each) (for continuing and	2.02	2 02	0.70	40.70	F 22	0.40	0.75	2 20	2.00	0.00	0.07	40.40
discontinued operations) Diluted	3.93	3.83	2.73	10.70	5.33	8.10	2.75	3.30	2.29	8.02	8.97	12.48

1. The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of thr SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the stock exchange web sites, at a link (http://www.bseindia.com/corporates) and (https://nseindia.com/corporates) and on the company's website at www.suprajit.com.

Standalone-YTD Consolidated-YTD **Particulars** 31.12.2022 31.12.2021 31.12.2022 31.12.2021 Growth % Growth % Net Revenue from operations 10,915.33 9,150.57 20,533.46 13,345.60 19.29 53.86

For and on behalf of the Board of Directors

K. AJITH KUMAR RAI Chairman

(DIN - 01160327)



### **GEECEE VENTURES LIMITED**

CIN-L24249MH1984PLC032170

Read. Office: 209-210, Arcadia Building, 2nd Floor, 195, Nariman point, Mumbai- 400 021. **Tel. No:** 91-22-40198600. **Fax No.** 91-22-40198650 Email: geecee.investor@gcvl.in Website: www.geeceeventures.com

#### NOTICE OF POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING **FACILITY TO MEMBERS**

NOTICE ("Notice" or "Postal Ballot Notice") is hereby given pursuant to Section 108, 110 of the Companies Act, 2013 ("Act" / "Companies Act") other applicable provisions of the Act, read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 ("SEBI LODR Regulations"), Secretarial Standard or General Meetings ("SS-2") issued by Institute of Company Secretaries or India, as amended and other applicable laws and regulations (including any statutory modification or re-enactment thereof) read with General Circula No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No.17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 2020, Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, General Circular No. 10/2021 dated June 23, 2021 and General Circular No. 20/2021 dated December 08, 2021 and General Circular No. 3/2022 and General Circular No. 2/2022 dated May 05 2022 and General Circular No. 11/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (hereinafter collectively referred to as "MCA" Circulars") and SEBI Circular No. SEBI/HO/ CFD/POD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 issued by SEBI for seeking consent of the shareholders / members of GeeCee Ventures Limited ("the Company" or "GCVL") ("Members"), by way of special resolution for the matter more specifically provided in the appended resolution proposed to be passed through Postal Ballot by way of remote e-voting only ("remote e-voting"). This postal ballot e-voting facility is being conducted to seek approval

members of the Company: To Approve Continuation of Directorship of Shri. Vallabh Prasad Biyan (Din: 00043358), As the Non-Executive Independent Director of the Company in compliance with Reg. 17 (1) (A) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015.

Members are hereby informed that:

The said Notice is also be available on the Company's website https://www.geeceeventures.com/, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com; National Stock Exchange of India Limited (NSE) at https://www.nseindia.com/ and on the website o NSDL www.evoting.nsdl.com.

In compliance with the above circulars, the Postal Ballot Notice has been electronically sent to the members, whose names appear in the Registe of Members/List of Beneficial Owners as received from Nationa Securities Depository Limited (NSDL)/Central Depository Services India) Limited (CDSL) at the close of business hours on Friday, February 03, 2023 and who have registered their email addresses with the Company/Depository Participant(s). It is however, clarified that all the persons who are members of the Company as on Friday, February 03 2023 (including those members who may not have received this Notice due to non-registration of their email IDs with the Company or the Depositories/Depository Participants) shall be entitled to vote in relation to the resolutions specified in this Notice.

The company has completed the dispatch of Notice through email to members on Monday, February 13, 2023.

The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NDSL) for facilitating remote e-voting. The e-voting period commences on Tuesday, February 14, 2023 at 09.00 AM Indian Standard Time and ends on Wednesday, March 15, 2023 at 05.00 PN Indian Standard Time. During this period shareholders of the Company may cast their vote electronically. The e-voting module shall also be disabled for voting after Wednesday, March 15, 2023 at 05.00 PM Indian Standard Time. Voting rights of the Members shall be in proportion to the shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Cut-off date. Once the vote on a resolution is cast by the shareholder, the shareholder shall not be allowed to change i subsequently. Please note that communication of assent or dissent o the Members would only take place through the remote e-voting system Only those Members whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date will be entitled to cast their votes by remote e-voting.

Members who have not received email of Postal Ballot Notice may wri an email to geecee.investor@gcvl.in with subject as "Postal Ballo" embers holding shares in physica form, whose email addresses are not registered with the Company, may register their email address by providing the Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN Card), AADHAR (self- attested scanned copy of Aadhar Card) by email to geecee.investor@gcvl.in Those members holding shares in demat form whose email addresses are not registered with the Company or their DP, may register their emai address by providing their DPID-CLID (16 digit DPID+CLID or 16-digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account Statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar card) by email to geecee.investor@gcvl.in.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on tol free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to Mr Anubhav Saxena (Assistant Manager) at evoting@nsdl.co.in or call or (022) 2499 4360 who will address the grievances connected with remote e-voting. Members may also write to the Company Secretary at the emai  $\label{localization} ID~\mbox{\bf geecee.investor@gcvl.in}~\mbox{with subject as "Postal Ballot Notice"}.$ 

The Board of Directors of the Company has appointed Mr. Nishant Jawasa (Membership No. FCS 6557, CP No. 6993) of M/s. Nishant Jawasa and Associates, Practicing Company Secretary, as the Scrutinizer for conducting the postal ballot through e-voting process.

The Scrutinizer will submit his report to the Chairman of the Company, or any other officer as may be authorized by Board, on or before Friday March 17, 2023. The results of the Postal Ballot along with the Scrutinizer's report will be posted on the website of the Company i.e. https://www.geeceeventures.com/ besides being communicated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited (NSE) or which the equity shares of the Company are listed.

Place : Mumbai

Dated: February 13, 2023

By Order of the Board of Directors For GeeCee Ventures Limited

Dipyanti Jaiswa Company Secretary (Membership No. A41024)

Date: February 13, 2023

Place: Bengaluru



















### साडे चार लाख बालके. विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीस सुरुवात

रायगड, दि. १३ : वैद्यकीय शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये विविध आजारामुळे शैक्षणिक त्यांच्या प्रगतीवर परिणाम होत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांसह बालाकांच्या आरोग्या विषयी जागरूकता निम णि करणे साठी जिल्हा परिषदेच्या विविध

विभागाच्या सम न्वयाने जागरूक पालक सुधुढ मोहिमेला बालक जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली. परिषदेचे

जिल्हा कार्यकारी मुख्य अधिकारी किरण पाटील यांनी सुरुवात केली.

ही मोहीम पुढील दोन महिने राबविली जाईल. मोहीम यशस्वी करण्यासाठी एकून २५७ आरोग्य पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये राष्ट्रीय र-वार-ध्य बाल कार्यक्रमातील ३०

जाहीर सूचना

श्रीमती प्रतिभा डी. ऐआह या कृष्णा

पॅराडाईज को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायरी

लिमिटेड. पत्ता: खंडेलवाल लेआऊट. रामचंद

लेन विस्तारीत रोड, मुव्ही टाईम थिएटरजवळ,

लिंक रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६१

या सोसायटीच्या संयुक्त सदस्या आहेत आणि

सोसायटीच्या कृष्णा पॅराडाईज इमारतीमधील

**फ्लॅट क्र.ए-६०१** मधील ५०% अविभाजीत

शेअर्सच्या धारक आहेत. यांचे कोणतेही वारसदार

न नेमता ०६.१०.२०१७ रोजी निधन झाले

**श्री. राहुल डी. ऐआह** यांनी उपरोक्त फ्लॅट/

शेअर्स त्यांच्या नावे हस्तांतरणासाठी मयताचे

कायदेशीर वारसदार म्हणून अर्ज केला आहे.

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल

मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स

व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा

अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही

दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या

प्रसिध्दीपासून १५ दिवसांत सोसायटीच्या

भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्य

शेअर्म व हितमंबंधाच्या हस्तांतरणामाठी

त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या

पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्य

मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत

ु तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल,

मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधार्श

सोसायटी उपविधीतील तरतदींमधील दिलेल्य

मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकर्ळ

असेल. जर सोसायटीच्या भांडवल

मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स

हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे /आक्षेप

सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या

रपविधीतील तरतटींनमार त्यावर मोमाय

कृष्णा पॅराडाईज को-ऑपरेटिव्ह हौ

च्या वतीने व करित

सोसायटी लिमिटेड

जा.क्र.झोपुप्रा/तह-१(वि.क.)/कित्तरबाई चाळ/कावि-६२१५

अध्यक्ष/सचिव

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

प्रशासकीय इमारत, अनंत काणेकर मार्ग, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१.

सुनावणी नोटीस

विषय: महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सु.नि.व पु.) अधिनियम १९७१ चे कलम १४(१)

संदर्भ: १) अवर सचिव, महाराष्ट्र शासन, गृहनिर्माण विभाग, मंत्रालय मुंबई

मौजे-विलेपार्ले, तालुका-अंधेरी, न.भु.क्र.८२५, ८२५/१ ते १० या मिळकतीवरील ११०.७

चौ.मी. क्षेत्र कित्तरबाई चाळ एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था नियो. या संस्थेसाठी, महाराष्ट्र

झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम १९७१ चे कलम १४(१) मधील तरतुदीनुसार

शासन्न गृहनिर्माण विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील अधिसूचना क्र. भूसंपा. २०१४/प्र.क्र.१६४

झोपनि-२ दिनांक १२/०८/२०२१ अन्वये भूसंपादीत होऊन राज्य शासनाकडे पुर्णपणे निहित झालेले

रुपये ४२७८० / – (अक्षरी – बेचाळीस हजार सातशे ऐंशी रुपये) पैकी जमिन मालक म्हणून आपणांर

देय असलेली ६० टक्के प्रमाणे निव्वळ रक्कम रु.२५६६८/-(अक्षरी पंचवीस हजार सहाशे अडसष्ट रुपये

मात्र) आपणांस मान्य आहे किंवा कसे व मान्य नसल्यास उक्त जिमनीपासून प्रत्यक्ष मिळालेली निव्वळ

सरासरी उत्पन्न म्हणून आपणाकडून कोणत्या रक्कमेची मागणी आहे. याबाबत आपले म्हणणे ऐकून

घेण्यासाठी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांचेसमोर सुनावर्ण

दिनांक १७/०२/२०२३ रोजी दुपारी ३.४५ वाजता, सुनावणी कक्ष तिसरा मजला, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, अनंत काणेकर मार्ग, बांद्रा (पूर्व) मुंबई ४०००५१ आयोजित करण्या

सुनावणीस उपस्थित न राहिल्यास प्रकरणी आपले काही म्हणणे नाही, तसेच कार्यालयीन वरील प्रमा<sup>र्</sup>

निश्चित केलेली नुकसान भरपाईची रक्कम आपणांस मान्य आहे, असे गृहीत धरून निवाडा घोषित

प्रत: मुख्य प्रवर्तक, कित्तरबाई चाळ एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., नभूक्र.८२४/१ ते

२४ दादाभाई क्रॉस रोड नं.३, विलेपार्ले (पश्चिम) मुंबई ४०००५६. यांस माहितीसाठी

करणेबाबत पुढील कार्यवाही करणेत येईल, याची कृपया नोंद घ्यावी.

तरी सदर सुनावणीस आपण आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहावे. आपण सदर

सही/

(उमेश पाटील

प्र. तहसिलदार-१ (विशेष कक्ष

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

त्याअनुषंगाने संपादीत झालेल्या उक्त मिळकतीची कलम १७ नुसार नुकसान भरपाईची रक्का

मौजे विलेपार्ले, तालुका-अंधेरी, न.भु.क्र.८२५, ८२५/१ ते १० या

मिळकतीवरील कित्तरबाई चाळ एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था नियो.

यांचेकडील पत्र क्र.भुसंपा-२०१४/प्र.क्र.१६४/झोपनि-२,

२) महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब दिनांक १२.०८.२०२१

कार्यवाही करेल.

ठिकाणः मुंबई

जिमन धारक

१. श्री. मोरेश्वर विष्णु परांजपे

२. श्री. भालचंद्र विष्णू परांजपे

३. श्री. गोविंद दिनकर परांजपे

४. श्री. पुरुषोत्तम विष्णू परांजपे

५. श्री. दत्तात्रय विष्णू परांजपे

६. श्री. शंकर विष्णू परांजपे

सर्व राहणार - परांजपे हाऊस, एम.जी. रोड,

क्षेत्र ११०.७ चौ.मी.

विलेपार्ले (पूर्व) मुंबई-४०००५७

अंतर्गत भूसंपादनाबाबत अंतर्गत भूसंपादनाबाबत...

दिनांक: १३.०२.२०२३

अधिकारी, १६१ समुदाय आरोग्य अधिकारी, ६६ प्राथमिक आरोग्य केंद्रातील/ ग्रामीण राग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातील अंगणवाडी शाळांना भेट देऊन आरोग्य तपासणी

करतील.

#### जाहीर नोटीस या जाहीर नोटीसी द्वारे तमाम लोकांस

कळविण्यात येते की गांव मौजे राजावली, ता. वसई, जि. पालघर येथील सर्वे क्रमांक 199, क्षेत्र हे . आर. 0.10.00, आकारणी रू.00.90पै असी जमीन मिळकत **श्री अरूण सदानंद** गुप्ता यांचे मालकी व कब्जेवहिवाटीची आहे. . सदर मिळकत जमीन मालक तर्फे **श्री अनवर अशफाक हुसैन अंसारी** यांस कडुन माझे अशील विकत घेण्याचा करार करीत आहेत नरी सदर मिळकतीवर कोणांचा गहाण, दान, वारसा सातेकरार व अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध असल्यास त्याची लेखी व योग्य कागदपत्री सहित सदर नोटिस प्रसिद्ध झाले पासन **14 दिवसात** फ्लॅट नं. 02, न्यु अविष्कार, संगम मेडिकलच्या मागे, आचोले रोड, नालासोपारा पुर्व, ता. वसई, जि. पालघर चा पत्यावर संपर्क साधावा अन्यथा असा कोणाचा हक्क नाही व असल्यास सोडून दिला आहे, असे समजुन सदर विक्री व्यवहार पुर्ण करण्यात येईल, हयाची नोंद घ्यावी. अरुण एस. सिंह दिनांक: १४/०२/२०२३ (वकील उच्च न्यायालय)

#### **PUBLIC NOTICE**

Public notice is hereby given to the public for investigating title and its legal heirs to the property described below in schedule. Under the instructions of our clients Mr. shafique Ahmed Rafique Ahmed Ansari and Mrs. Nazrana shafique Ansari who are prospective purchaser of the property mentioned in schedule. Original owner of property in schedule is Mr. Babu Noor Mohammed Shaikh who is deceased on dated 21/7/2020 at Mumbai leaving only his legal heirs Sons and Daughters namely 1) Mr. Javed Babu Shaikh 2) Mr. Ayub Babu Shaikh 3) Mr. Arif Babu Shaikh 4) Mr. Nisar Babu Shaikh 5) Mrs.Mumtaz salim Bagwan 6) Mrs Shakila Amjat Khan 7) Mrs Mariyam Babu Shaikh. The legal heirs are intending to sell said property to above said prospective purchasers.

Any person/s having any claim to or any interest in the below mentioned property by way of sale, mortgage, lease, assignment, trust, gift, lien charge, possession, or easement or otherwise howsoever is / are hereby requested to make the same known to the undersigned in writing with copies of supporting documents, if any at my Address: 306, 3th floor, Mahalaxmi Lakhpati Bhavan C.H.S Ltd., Dr. E. Moses, Jacob Circle, Mumbai -400011 within 14 days from the date hereof, failing which their claim shall be considered as waived and no claim certificate wil be issued by us without reference to any of such alleged claim/s. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

Residential ownership flat admeasuring about 410 sq. ft. carpet area, bearing No. 505, on 5th floor, Building Known as "MUSTAFA MANSION" situated at 104-112, 114-118 Janjirkar street, 111-113, Bhandari street & 173-, 181 sherif Devji street, Mumbai 400003 on the plot bearing C.S. No. 149 &150 of Mandvi Division "B" Ward.

For Adv. Rakhangi Mohammed Rafik Place : Mumbai

Advocate Date: 14-2-2023

### यामिनी इनव्हेस्टमेंट्स कंपनी लिमिटेड

CIN:L67120MH1983PLC029133 लय: डी-२१५, क्रिस्टल प्लाझा, न्यू लिंक रोड, इन्फिनीटी मॉल समोर अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३. ईमेल:yaminiinvestments@gmail.com,

वेबसाईट: www.yaminiinvestments.com ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त

	संपलेली तिमाही	मागील वर्षात संपलेली संबंधित तिमाही	संपलेले मागील वर्ष
तपशील	३१.१२.२२	39.99.99	३१.०३.२२
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१६३.३१	८९.२०	५१३.८२
करानंतर साधारण प्रक्रियेतुन निव्वळ नफा/(तोटा)	९.२८	१८.०६	२०.९६
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक बाबनंतर)	९.२८	१८.०६	२०.९६
समभाग भांडवल	५२५७.२६	५२५७.२६	५२५७.२६
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/–प्रति)	-	-	-
मूळ	0.002	0.00₹	0.008
सौमिकृत	0.00२	€00.0	0.008

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे.

यामिनी इनव्हेस्टमेंट्स कंपनी लिमिटे वंदना अगरवा दिनांक: १३.०२.२०२३ डीआयएन: २३४७५९३

#### **NOTICE**

NOTICE is hereby given to the public at large that Shri Sandeep Devram More intends to purchase Plot No. 88 measuring in aggregate 289 sq. mtrs with Grampanchyat House no. 1845 admeasuring. 845 Sq. Ft and Plot No. 89 measuring aggregate 289 sq. mtrs in Survey No. 151/1/151/2/202/1/202/2 situate lying and being at Village-Asangaon, Taluka-Shahapur, Dist. -Thane within the limits of Asangaon Grampanchayat within the Registration Dist. Sub-Dist. Shahapur, who has approached IDBI Bank Ltd, for creation of mortgage of the said property in favor of the Bank

This is to place on records that Registered Conveyance Deed dated 05/12/2006 under document no. SHP-02609-2006 made between M/s. Nirmal Housing Development Corporation as the Builders AND Smt. Mala D'souza as the purchaser and Registered Conveyance Deed dated 05/12/2006 under document no. SHP-02610-2006 made between M/s. Nirmal Housing Development Corporation as the Builders AND Shri. Santosh Bakshi as the Purchaser same been lost/misplaced/non traceable, thus, any person having any claim against or to said Plots/ house by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, inheritance, lease, lien, tenancy, license, development rights, easement or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing along with supporting documents to the below mentioned address within Seven days from the date hereof, otherwise it shall be accepted that there pes not exist any such claim & the same if any will be considered as waived. MUMBAI Dated this 14<sup>th</sup>Feb 2023

M/s. G.H. Shukla & Co. (Advocate & Notary) Office no. 30, 3rd Floor, Islam Bldg. Opp. Akbarallys Men's, V. N. Road, Fountain, Mumbai-400 001.

## निधी ग्रेनाईटस् लिमिटेड

सीआयएन: एल५१९००ऐमएच१९८े१पीएलसी०२५६७७ नोंदणीकृत कार्यालय: ५०३, मधु इंडस्ट्रीयल पार्क, मोगरा क्रॉस रोड, अपोलो चेंबर्सच्या पुढे, अंधेरी पुर्व, मुंबई-४०००६९. वेबसाइट:www.nidhigranites.com

३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

1			एव	ज्मेव		एकत्रित				
अ. क्र.	तपशिल	संपलेली तिमाही	संपलेली नऊमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली नऊमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	
		३१.१२.२२ अलेखापरिक्षित	३१.१२.२२ अलेखापरिक्षित	३१.१२.२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित	३१.१२.२२ अलेखापरिक्षित	३१.१२.२२ अलेखापरिक्षित	३१.१२.२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित	
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	€0.3	२१.८५	8.80	१०.८१	६९६.१६	१९६४.३४	५९.१५	१५९४.४२	
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)									
	(कर, अपवादात्मक आणि/किंवा									
	विशेष साधारण बाबपूर्व)	६.४०	१३.१०	(१.९७)	(६.७७)	१३.९३	५०.६७	६०.०३	५०.३५	
3	कर्पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/									
	(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा									
	विशेष साधारण बाबनंतर)	६.४०	१३.१०	(१.९७)	(६.७७)	१३.९३	५०.६७	६०.०३	५०.३५	
ጸ	करानंतर कालावधीकरिता निव्वळ									
	नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/									
	किंवा विशेष साधारण बाबनंतर)	६.४०	१३.१०	(१.९७)	(६.७७)	१२.११	₹0.0%	80.08	३०.४६	
ч	भरणा केलेले समभाग भांडवल	१७७.३३	१७७.३३	હ્વ.00	હ્ય.00	१७७.३३	१७७.३३	હ્ય.00	<b>હ</b> 4.00	
Ę	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात									
1	दिल्यानुसार पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून)	-	-	-	१३०.२१	-	-	-	१६७.६६	
O	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)									
1	(विशेष साधारण बाबपुर्व)									
1	१. मूळ (रु.)	0.60	१.६३	(०.२६)	(0.90)	०.६८	२.२६	६.४१	૪.0૬	
1	२. सौमिकृत (रु.)	0.60	१.६३	(०.२६)	(0.90)	०.६८	२.२६	६.४१	४.0६	
۷	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)									
	(विशेष साधारण बाबनंतर)									
	१. मूळ (रु.)	0.60	१.६३	(०.२६)	(0.90)	०.६८	२.२६	६.४१	४.0६	
	२. सौमिकृत (रु.)	0.60	१.६३	(०.२६)	(0.90)	०.६८	२.२६	६.४१	४.0६	

१) उपरोक्त वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १३ फेब्रुवारी, २०२३ रोजी झालेल्या सभेत कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले.

२) सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वेबसाईटवर आणि बीएसईच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

कंपनी एकमेव व्यवसाय विभागात कार्यरत असल्याने भारतीय सनदीलेखापाल संस्थेद्वारे वितरीत कार्यचलीत विभागावरील भारतीय लेखाप्रमाण १०८ अन्वरं निवारण कंपनीला लागू नाही.

दिनांक: १३ फेब्रुवारी, २०२३ ठिकाण: मुंबई वस्थापकीय संचाल

## दूरध्वनीः ०२२–२६५९०४५७, संकेतस्थळः www.sra.gov.in, ई-मेलः info@sra.gov.in दिनांक: ०७.०२.२०२३

– मूलभूत :

– सौम्यिकृत

### दि. ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय परिणाम

			स्वतंत्र			एकत्रित	
अनु	ा प्रशाल	संपलेले तीन महिने	संपलेले नऊ महिने	संपलेले तीन महिने	संपलेले तीन महिने	संपलेले नऊ महिने	संपलेले तीन महिने
क्र.		३१.१२.२०२२	३१.१२.२०२२	३१.१२.२०२१	३१.१२.२०२२	३१.१२.२०२२	३१.१२.२०२१
		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)
٩	कार्यातून एकूण उत्पन्न	१,८८४.६२	५,५८३.३८	9,७८०.०२	४,९७४.८१	१४,१४४.६७	३,७४६.९०
२	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	३४५.०३	9,089.80	३४६.७९	७९२.०२	२,३३४.७९	६०३.५०
3	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	२५६.२२	८५०.५६	२६०.५७	६२३.०६	9,८२६.99	४८२.७२
8	(करपश्चात) कालावधीकरिता नफा/(तोटा)	24.6.22	44 0.0	26 4	0.242.52	2 225 0 4	4.0 - 404
	आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	२५६.३३	८५०.९१	२६०.०८	9,२८२.६३	२,२९६.१८	490.00
4	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१ प्रत्येकी पूर्ण भरणा)	४०२.९६	४०२.९६	४०९.३१	४०२.९६	४०२.९६	४०९.३१
ξ	प्रतिभागावर मिळकत इक्विटी शेअर रू.१ प्रमाणे*						

<sup>\*</sup>३१ डिसेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊमाहीसाठी आणि ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी EPS वार्षिक नाही.

0.83

0.६३

उपरोक्त परिणाम हे सेबी (सुचीबद्धता दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमन, २०१५ च्या नियमन ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे ३१.१२.२०२२ रोजी दाखल केलेल्या अलेखापरिक्षित तिमाही आणि नऊमाही अखेरचे वित्तीय निष्कर्षाच्या तपशीलवार स्वरूपाचे निष्कर्ष आहेत. अलेखापरिक्षित त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे तपशीलवार स्वरूप <u>www.nseindia.com</u> आणि <u>www.bseindia.com</u> येथे आणि कंपनीची वेबसाईट <u>www.marksanspharma.com</u> वर देखील उपलब्ध आहे.

2.08

2.08

0.88

0.88

मार्कसन्स फार्मा लिमिटेड करिता

8.48

8.48

9.20

9.20

मार्क सलदान्हा अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक DIN: 00020983

9.48

9.48

ज्या भागधारकांनी त्यांचे ई–मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांनी कंपनीकडून ई–संवाद प्राप्त करण्यासाठी कंपनीकडे नोंदणी करण्याची विनंती केली जाते. ई-मेल पत्त्याची नोंदणी करण्यासाठी, भागधारकांना खालील चरणांचे अनुसरण करण्याची विनंती केली जाते:

हेच रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटच्या वेबसाइट लिंकद्वारे करा: <u>https://www.bigshareonline.com//InvestorRegistration.aspx</u>. २. डीमटेरिअलाइज्ड मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या शेअरहोल्डर्सना त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींमार्फत त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजमध्ये त्यांचे ईमेल पत्ते आणि

मोबाइल क्रमांकांची नोंदणी करण्याची विनंती केली जाते.

अवैध धंदे करणाऱ्यांविरूध्द धडक कारवाई

विशांतीनगर येथे अवैधरित्या देशी दारूचा साठा करून विक्री करणाऱ्या महिलेसह सोरट नावाचा जुगार खेळणाऱ्या दोन जणांवर गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी अवैधरित्या विक्री करण्यासाठी बाळगलेला देशी दाख्या साठा आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १५ हजार ३४० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गुन्हेशाखेचे

जाहीर सूचना

माझे अशील श्री. संतोष शंकर आढाव यांच्या वतीने येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशिलांच्या

व्यतिरिक्त स्वर्गीय शंकर नाथ्याबा आढाव यांचे

कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी असलेल्या श्रीमती

गंगल शंकर आढाव यांच्याद्वारे निष्पादित

अ.क्र.बीआरएल-१/६७८/२०२२ अंतर्गत नोंदणीकृत

खालील अनुसुचीत मालमत्ता देण्यात आली होती.

वरील बाब लक्षात घेता माझे अशील हे सदर मालमत्ते

जर कोणी व्यक्तीस सदर मालमत्तेवर कोणताही दावा

अधिकार, शेअर, हित असल्यास त्यांनी त्यांचे दावा

सदर सचना प्रकाशनापासून **७ दिवसात** खाली नमुद

केलेल्या पत्त्यावर माझ्या कार्यालयात कळवावे. अन्यथा

अशा व्यक्ती/संघटना/संस्थाचे दावा त्याग केले आहेत

असे समजून माझे अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत आणि स्पष्ट बाजारभाव योग्य व सर्व

अधिभारापासून मुक्त असलेले सदर फ्लॅटचे अधिकारावर

मालमत्तेची अनुसुची: युनिट क्र.१७३, १ला मजला,

डी विंग, ओशिवरा इंडस्ट्रीयल सेन्टर प्रिमायसेस

कोहौसोलि.. लिंक रोड. ओशिवरा बस आगारा समोर.

गाळा क्र.१, मनिष इंडस्ट्रीयल इस्टेट नं.१

समर्थकृपा नगर, वसई (पूर्व), पालघर-४०१२०८.

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. श्रीमती विद्या विजय

राणे या फ्लॅट क्र.ए/२०१. अनिता बिल्डिंग नं.११

कोहौसोलि., लोखंडवाला टाऊनशिप, आकुर्ली रोड,

कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१ या जागेच्या मालक

असून, यांचे २४.०१.२०२३ रोजी निधन झाले आणि

यांचा मुलगा **श्री. कौस्तुभ विजय राणे** यांनी सोसायटीचे

पदस्यत्वाकरिता आणि मयताचे शेअर्सकरिता सोसायटीकडे

आम्ही याव्दारे. सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील

मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण

होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे

ांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या

मूचनेच्या प्रसिध्दीपासून **१५ दिवसांत** सोसायटीच्या

हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्य

दावा/आक्षेपांच्या पष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या

-पदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत. तर

-मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल,

मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायर्ट

उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार

कार्यालय क्र.२, तळमजला, शांती निवास

PUBLIC NOTICE

am concerned for my clients (i) Mr ranav Deepakkumar Shanghvi and his

brother (ii) late Mr. Kunal Deepa Shanghvi are the joint owners of Fla

No.919, 'E' Wing on 9th floor, Rock Enclave CHS Ltd., Hindustan Naka

Charkop, Kandivali West, Mumbai 400067 herein after referred to as 'the said join

Notice is hereby given that Share Certificate No. **00206** bearing distinctive No. **1026 to 1030** (both inclusive) which is

ssued in the names of the said joir owners been reportedly lost/ misplace

and an application has been made by Mi

Pranav Deepakkumar Shanghvi fo

ssuance of duplicate Share Certificat

The society hereby invites claims

objections in writing, from claimants for issuance of duplicate Share Certificate

along with documentary proof thereof, to

the undersigned within 15 days from the date of publication of this Notice, failing

which the society will issue duplica

Share Certificate to Mr. Pranav Deepakkumar Shanghvi.

Opp. Veer Sawarkar Udyan, L.T. Road, Borivali W, Mumbai-400 092. Email: askorgaonkar@gmail.com MOBILE: 9892042602

(प्रति इक्रिटी शेअर डटा वगळता रू. दशलक्षामध्ये)

Mr. AVINASH S. KORGAONKAR

Adv. H.C. Bombay, Flat No. D/22 Jai Santoshi Maa CHS Ltd

Date: 14/02/2023

कोहौसोलि., इमारत क्र.१, सी.पी. रोड,

कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१

लिगल रेमेडिज

वकील उच्च न्यायालय

करण्यास सोसायटी मोकळी असेल

आज दिनांकीत १४ फेब्रुवारी, २०२३, मुंबई

अर्ज सादर केला आहे.

ॲड. बावादीपिका शेट्टी

(वकील उच्च न्यायालय)

पुढील प्रक्रिया माझे अशील करतील.

गोरेगाव पश्चिम, मृंबई-४००१०४.

आज दिनांकीत १४ फेब्रुवारी, २०२३

एकमेव मालक आहेत.

दिनांक १८.०१.२०२२ रोजीचे मक्तता करारनामानस

औरंगाबाद, दि. १३ : मुकुंदवाडी परिसरातील निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेच्या पथकाने छापा मारला असता मुक्रंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरातील विशांतीनगरात एका पत्र्याच्या शेडमध्ये गंगुबाई पंडित पिंपळे (वय ६५, रा. संजयनगर, मुकंदवाडी) ही महिला अवैधरित्या देशी दाख्या साठा करून विक्री करतांना मिळून आली. तर याच ठिकाणी चित्रावर पैसे लावून गंगुबाई पिंपळे ही सोरट नावाचा जुगार खेळवित होती.

### दीपज्योती टेक्सटाईल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: चेनॉस, फ्लॅट क्र.१, १ला मजला, जेव्हीपीडी स्किम, गुलमोहर क्रॉस रोड क्र.७, मुंबई-४०००४९. सीआयएन:एल२७२००एमएच१९९४पीएलसी०८३९५०

३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित निष्कर्षाचा अहवाल

						रु.लाखात
तपशिल		संपलेली तिमाही		संपलेले	संपलेले र्ष	
	३१.१२.२२ अलेखापरिक्षित	३०.०९.२२ अलेखापरिक्षित	३१.१२.२१ अलेखापरिक्षित	३१.१२.२२ अलेखापरिक्षित	३१.१२.२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित
कार्यचलनातून उत्पन्न	(४०.८६)	(२२.३६)	(२१५.८२)	(९५.२३)	(४६.१७)	२५६.५५
इतर उत्पन्न	३.२९	3.23	2.00	0.६٩	२.२३	98.09
व्याज	-		-	-	-	-
करपुर्व निव्वळ नफा/(तोटा)	(८६.६७)	(83.08)	(२४४.७४)	(१९३.७३)	(१२७.०१)	(२०८.३३)
कर	(9.20)	(0.4६)	(39.80)	(٩.७६)	(٩.४८)	(२.०३)
निव्वळ नफा/(तोटा)	(८५.४७)	(४२.४८)	(२१३.३४)	(१९१.९७)	(१२५.५३)	(२०६.३०)
समभाग भांडवल	409	409	409	409	409	409
राखीव	-	-	-	-	-	२४२.२२
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी)						
मूळ	(9.09)	(0.64)	(४.२६)	(3.63)	(२.५१)	(४.१२)
सौं मिकृ त	(٩.७٩)	(0.64)	(४.२६)	(3.63)	(२.५१)	(४.१२)

- ।. ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासिमतीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १३ फेब्रुवारी, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.
- . सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेल्या निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाकडून मर्यादित पुनर्विलोकन अवलंबून आहे, ज्यांनी अ-फेरबदल मत दिले आहे.
- मागील कालावधी/वर्षाचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे चालू कालावधी/वर्षाच्या वर्गीकरणासाठी पुर्नगठीत/पुर्ननमुद केले आहेत.
- . इंड–एएस नियम/एएस नियमानुसार नफा व तोटा अहवालात तजवीज आवश्यक नाही.
- ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.ditextiles.co.in वेबसाईटवर आणि एमएसईआय स्टॉक एक्सचेंजच्य www.msei.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

दीपज्योती टेक्सटाईल्स लिमिटेडकरिता सही / - संजय मुंद्रा (डीआयएन:०१२०५२८२)

दिनांक: १३ फेब्रुवारी, २०२३

# 💬 जीसी व्हेन्चर्स लिमिटेड

GEECEE सीआवपनः एल२४२४९पमपच१९८४पीएलसी०३२१७० नोंदणीकृत कार्यास्त्रयः २०६-२१०, आरकाडिया इमारत, २रा मजला, १९५ नरिमन पॉईंट, मुंबई- ४०००२१, दूर..१२ २२ ४०१९८६००. फॅन्स क्र.: ९१-२२-४०१९८६५० वेबसाईट:www.geeceeventures.com; ई-मेक:geecee.investor@gcvl.in

### टपाल मतदान आणि रिमोट ई-वोटिंग सुविधेबाबत सूचना

येथे सूचना (सूचना अथवा टपाल मतदान सूचना) देण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम / कंपनी कायदा) चे कलम १०८, ११० तसेच या कायद्याच्या इतर लागू असलेल्या तरतुर्दीसह कंपनी . (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि नियम २२ सह, सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲंण्ड डिस्क्लोजर रिकॉयरमेंट्स) नियमावली, २०१५ (सेबी एलओडीआर नियमावली'), भारतीय कंपनी सचिव संस्थेने सामान्य बैठकांबाबत जारी केलेल्या कंपनी सचिवांविषयीचे मापदंड (एसएस-२) सुधारणांसह आणि इतर लागू असलेले कायदे आणि नियम (कोणत्याही वैधानिक फेरफार किंवा त्याच्या पुर्नअधिनियमनासह) तसेच कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेली परिपत्रके (यापुढे एकत्रितपणे एमसीएपरिपत्रके म्हणून संदर्भित) दिनांक ८ एप्रिल २०२० चे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १४/२०२०, दिनांक १३ एप्रिल २०२० चे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १७/२०२०, दिनांक १५ जून २०२० चे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक २२/२०२०, दिनांक २८ सप्टेंबर २०२० चे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक ३३/२०२०, दिनांक ३१ डिसेंबर २०२० चे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक ३९/२०२०, दिनांक २३ जून २०२१ चे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १०/२०२१ आणि दिनांक ८ डिसेंबर २०२१ चे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक २०/२०२१ सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक ०३ / २०२२ आणि दिनांक ५ मे२०२२ चे परिपत्रक क्रमांक २/ २०२२ आणि दिनांक २८ डिसेंबर २०२२ चे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक ११/२०२२ आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक५ जानेवारी २०२३ रोजी सेबी ने जीसी व्हेन्चर्स लिमिटेड (कंपनी किंवा जीसीव्हीएल) (सदस्य) च्या भागधारक/सदस्यांची संमती मिळवण्यासाठी जारी केले, केवळ रिमोट ई-व्होटिंग (रिमोट ई-व्होटिंग) च्या मार्गाने टपाल मतदानाद्वारे पास करण्याचा प्रस्तावित केलेल्या जोडलेल्या ठरावामध्ये अधिक विशिष्टपणे प्रदान केलेल्या प्रकरणासाठी विशेष ठरावाद्वारे. ही टपाल मतदान ई-वोटिंग सुविधा कंपनीच्या सदस्यांची मंजूरी मिळविण्यासाठी आयोजित केली जात आहे:

- १. संचालकपद चालू ठेवण्यास मान्यता देण्यासाठी श्री. वल्लभ प्रसाद बियाणी (डीआयएन ०००४३३५८), कंपनीचे गैर-कार्यकारी स्वतंत्र संचालक म्हणून नोंद. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ नियमन, २०१५ चे १७(१) (अ) याद्वारे सदस्यांना सूचित केले जाते की:
- २. वरील परिपत्रकांचे पालन करून, पोस्टल बॅलेट नोटीस इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सदस्यांना पाठवण्यात आली आहे, ज्यांची नावे नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)/सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेंड (सीडीएसएल) कडून प्राप्त झालेल्या सदस्यांच्या नोंदणीमध्ये/लाभकारी मालकांच्या यादीमध्ये दिसतात, शुक्रवार, ०३ फेब्रुवारी, २०२३ रोजी व्यवसायाच्या वेळेच्या शेवटी आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते कंपनी /डिपॉझिटरी सहभागीदाराकडे नोंदवले आहेत. तथापि, हे स्पष्ट केले आहे की शुक्रवार, ०३ फेब्रुवारी २०२३ रोजी कंपनीचे सदस्य असलेल्या सर्व व्यक्ती (त्या सदस्यांसह ज्यांना कंपनी किंवा डिपॉझिटरीज/डिपॉझिटरी सहभागीदारामध्ये त्यांच्या ईमेल आयडीची नोंदणी न केल्यामुळे ही सूचना प्राप्त झाली नसेल) या सूचनेमध्ये निर्दिष्ट केलेल्या ठरावांच्या संबंधात मत देण्यास पात्र असतील.
- ३. कंपनीने शुक्रवार, २७ मे २०२२ अखेरीस सदस्यांना ईमेलद्वारे सूचना पाठवण्याचे काम पूर्ण
- ४. कंपनीने दूरस्थ ई-मतदानाच्या सुविधेसाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या सेवांचा आधार घेतलेला आहे. ई-मतदानाचा कालावधी मंगळवार, १४ फ्वेंबारी, २०२३ रोजी भाप्रवे नुसार सकाळी ०९.००वाजता सुरू होईल आणि बुधवार, १५ मार्च, २०२३ रोजी भाप्रवे नुसार संध्याकाळी ०५.०० वाजता संपेल. या कालावधीत कंपनीचे भागधारक त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देऊ शकतात. बुधवार, १५ मार्च २०२३ नंतर भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ०५.०० वाजता मतदानासाठी ई-व्होटिंग पध्दत देखील अक्षम केले जाईल. सदस्यांचे मतदानाचे अधिकार नोंद तारखेला कंपनीच्या भरणा केलेल्या इकिटी भाग भांडवलामध्ये त्यांच्याकडे असलेल्या शेअर्सच्या प्रमाणात असतील. समभागधारकाने ठरावावर मत दिल्यानंतर, समभागधारकाला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही कृपया लक्षात घ्या की सदस्यांच्या संमती किंवा असहमतीचा संवाद केवळ रिमोट ई-वोटिंग प्रणालीद्वारेच होईल, ज्या सदस्यांची नावे कंपनीच्या सभासदांच्या यादीत किंवा डिपॉझिटरीजने नोंद तारखेला ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदीमध्ये नोंदवली आहेत, त्यांनाच रिमोट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत देण्याचा अधिकार असेल.
- ज्या सदस्यांना टपाल मतदान सूचनेचा ईमेल प्राप्त झाला नाही त्यांनी geecee.investor@gcvl.in वर टपाल मतदान सूचना असा विषय असलेला ईमेल लिहावा आणि ती प्राप्त करावी. वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य, ज्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे नोंदणीकृत नाहीत, ते फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, शेअर सर्टिफिकेटची स्कॅन केलेली प्रत (पुढे आणि मागे), पॅन (स्वयं-) पॅन कार्डची प्रमाणित स्कॅन कॉपी), आधार (आधार कार्डची स्वयं-प्रमाणित स्कॅन केलेली प्रत) geecee.investor@gcvl.in वर ईमेलद्वारे प्रदान करून त्यांच्या ईमेल पत्त्याची नोंदणी करू शकतात. डीमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी किंवा त्यांच्या डीपीकडे नोंदणीकृत नाहीत, ते त्यांचे डीपीआयडी-क्लायंट आयडी (१६ अंकी डीपीआयडी-क्लायंट आयडी किंवा १६-अंकी लाभार्थी आयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा geecee.investor@gcvLin वर ईमेलद्वारे एकत्रित खाते स्टेटमेंट, पॅन (पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित स्कॅन प्रत), आधार (आधार कार्डची स्वयं-साक्षांकित स्कॅन प्रत) ची प्रत प्रदान करून त्यांचा ईमेल पत्ता नोंदवू शकतात.
- ६. कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि भागधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाहू शकता किंवा टोल फ्रीक्रमांक: १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० वर कॉल करू शकता किंवा श्री. अनुभव सक्सेना (सहाय्यक व्यवस्थापक) यांना evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवा किंवा (०२२) २४९९ ४३६० वर कॉल करा जे रिमोट ई-व्होटिंगशी संबंधित तक्रारींचे निराकरण करतील. सदस्य कंपनी सचिवांना geecee.investor@gcvl.in या ईमेल आयडीवर टपाल मतदान सूचना या विषयासह लिहू
- ई-मतदान प्रक्रियेद्वारे टपाल मतदान आयोजित करण्यासाठी तपासनीस म्हणून कंपनीच्या संचालव मंडळाने निशांत जवासा आणि असोसिएट्सचे कार्यरत कंपनी सचिव श्री. निशांत जवासा (सदस्यत्व क्रमांक एफसीएस ६५५७, सीपी क्र.६९९३) यांची नियुक्ती केली आहे.
- ८. तपासनीस आपला अहवाल कंपनीच्या अध्यक्षांना किंवा मंडळाने अधिकृत केल्याप्रमाणे इतर कोणत्याही अधिकाऱ्याला शुक्रवार, १७ मार्च २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी सादर करेल. टपाल मतदानाचे निकाल तपासनीसांच्या अहवालासह कंपनीच्या वेबसाइटवर पोस्ट केले जातील, म्हणजे https://www.geeceeventures.com/ याशिवाय बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) यांना कळवले जाईल,जिथे कंपनीचे इकिटी शेअर्स सूचीबद्ध आहेत.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये जीसी व्हेन्चर्स लिमिटेड करिता दिप्यंती जैस्वार कंपनी सेक्रेटरी (सदस्यत्व क्र.ए४१०२४)

ठिकाण: मुंबई दिनांक: १३ फेब्रुवारी २०२३

### दिनांक : १३ फेब्रुवारी, २०२३ www.marksanspharma.com

१. प्रत्यक्ष मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या शेअरधारकांना <u>companysecretary@marksanspharma.com</u> वर ई-मेलद्वारे नाव, फोलिओ नंबर, मोबाइल नंबर, ई–मेल पत्ता, स्वयं साक्षांकित शेअर सर्टिफिकेट (दोन्ही बाजूंच्या) पॅन/आधारच्या स्कॅन केलेल्या प्रती प्रदान करण्याची विनंती केली जाते किंवा वैकल्पिकरित्या,